

सन २०१२-१३ च्या टंचाईग्रस्त गावांमध्ये
विविध उपाययोजना जाहीर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्रमांक : एससीवाय २०१२/प्र. क्र. ४२८/म-७

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक: २४ जानेवारी, २०१३

- संदर्भ :- १) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र: एससीवाय २०१२/प्र.क्र. ४२८/म-७,
दिनांक : ९ जानेवारी, २०१३
२) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र: एससीवाय २०१३/प्र.क. ४/म-७ ,
दिनांक : २१ जानेवारी, २०१३


शासन शुद्धीपत्रक :-

संदर्भाधीन शासन निर्णयातील छावणीबाबत सुधारित मजकूर पुढीलप्रमाणे वाचावा :-

“ज्या गावांतील पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी जाहीर करण्यात आली आहे, त्या गावात गुरांची छावणी, आवश्यकता असल्यास गाव स्तरावर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तपासून उघडावी. छावणी उघडताना शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्रमांक : एससीवाय-०४/२०१०/प्र.क्र.४३/म-११, दिनांक १९/४/२०१० मधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.”

सदर शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१३०१२४१७३०३३५०१९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(प्रदीप सं. इंदुलकर)

उपसचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

सर्व विभागीय आयुक्त,
सर्व जिल्हाधिकारी,
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,

कार्यकारी अभियंता (सर्व) जिल्हा परिषद/पाटबंधारे विभाग/सार्वजनिक बांधकाम विभाग,
 संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे
 सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई,
 मुख्य अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा /नागरी पाणीपुरवठा,
 प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणे, पुणे/परभणी/परळी-वैजनाथ/बीड,
 आयुक्त, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
 प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर,
 महालेखापाल-१/२, (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर
 महालेखापाल-१/२ (लेखा परीक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर,
 मुख्य व्यवस्थापक (पतपुरवठा), बँक ऑफ महाराष्ट्र, १५०१, लोकमंगल, शिवाजीनगर, पुणे-
 ५,
 महाव्यवस्थापक, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, प्रादेशिक कार्यालय, ५४, वेलस्ली
 रोड, शिवाजी नगर, पुणे
 ग्राम विकास व जलसंधारण विभाग, ग्रारोयो/जलसंधारण
 सहकार व वस्त्रोद्योग विभाग (सहकार-कार्या-२ स-५ प्रती)
 कृषि व पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग (कृषि)
 वित्त विभाग (व्यय-१)
 पाटबंधारे विभाग (लाक्षेविप्रा)
 नियोजन विभाग, रोहयो-६ (५ प्रती)
 ऊर्जा विभाग (ऊर्जा-४) (५ प्रती)
 पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग (पापु-१४)(५ प्रती)
 महासंचालक, माहिती व प्रसिध्दी संचालनालय, मंत्रालय, मुंबई - ३२
 सर्व मंत्रालयीन विभाग,
 कार्यासन अधिकारी, म-३/म-११/ल-२/टि-२/ब-१/फ-४, महसूल व वन विभाग,
 महसूल व वन विभागातील इतर सर्व कार्यासने/म-७ कार्यासन (निवडनस्ती)